

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्रावाहरील उपयोजना
जून, २००९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात
समाविष्ट करण्यात आलेल्या "महिला व खाल विकास"
उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे घाटप.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.वीयुडी-२००९/प्र.क्र.१०/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- घाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थ-३, दि.३० जून, २००९.
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६ डिसेंबर, २००९.
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि.१६.२.२००८.

शासन निर्णय : चर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्य अर्थसंकलिप्त करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यावाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या चर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने ठरवून दिलेल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे कायम राहतील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व राशी झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्यात ३० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय घाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. यावाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते घ्यवित्तश: जवावदार राहतील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्रावाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च काण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्रावाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्रावाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद

आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास यावाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती घर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

२१.२.२०१८

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी

प्रति,

जिल्हाधिकारी, ठाणे/ नाशिक/ रायगड/ रत्नागिरी/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ अकोला/ अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर/ गडचिरोली/ हिंगोली/ नांदेड.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, महिला व बाल विकास, मुंबई.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/रायगड/रत्नागिरी/धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ अकोला/ अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर/ गडचिरोली/ हिंगोली/ नांदेड.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

महालेखापाल (लेखापरीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (प्रत्येकी ५ प्रती)

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/ नाशिक/ रायगड/ रत्नागिरी/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ अकोला/ अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर/ गडचिरोली/ हिंगोली/ नांदेड.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/ नाशिक/ रायगड/ रत्नागिरी/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ अकोला/ अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर/ गडचिरोली/ हिंगोली/ नांदेड.

वित्त विभाग / नियोजन विभाग/ महिला व बालविकास विभाग (बजेट), मंत्रालय, मुंबई-३२

सर्व अधिकारी/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.६),

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय वाटप

पूरक मागणी बाब क्र.३११

शिर्ष :- सामुहिक विकास
योजनेचे नाव :- महिला व बालकल्याण समिती.
(जिल्हास्तरीय)
(रुपये हजारात)

मागणी क्रमांक :- टी-५

मुख्य लेखाशिर्ष :- २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-समाज कल्याण- ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (२२३५ २२९७) ३१ सहाय्यक अनुदाने (घेतनेतर)

जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद		२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५	
ठाणे	१२८०	३३४	संबंधित जिल्हाधिकारी	महिला व बालविकास विभाग,	
नाशिक	३७६०	--		मंत्रालय, मुंबई.	
धुळे	३३४	६७			
नंदूरबार	१००३	--			
जळगाव	६७	१३४			
अळमदग्नगर	२०१	६७			
पुणे	४६८	२०१			
उमरावती	३३४	---			
यवतमाळ	३३४	३३४			
नागपूर	१३४	६६८			
वर्धा	---	४०१			
भंडारा	---	६७			
गोदिया	२३४	२६७			
चंद्रपूर	४०१	४०१			
गढचिरोली	४०१	---			
नांदेड	६६९	३३४			
ओरंगाबाद	---	१६७			
जालना	---	१७४			
परभणी	---	४३८			
उसमानाबाद	---	९०			
लातूर	---	३४			
एकूण	९६२०	४१७८			
एकूण एकत्रित		१३७९८			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय घाटप

प्रक मागणी बाब क्र.३१२

<p>शिर्ष :- महिला व बाल विकास योजनेचे नाव :- अतिरिक्त अंगणवाड्या सुरु करणे.</p> <p>(जिल्हास्तरीय)</p> <p style="text-align: right;">(रुपये हजारात)</p>		<p>मागणी क्रमांक :- टी-५</p> <p>मुख्य लेखाशिर्ष :- २२३६-पोषण आहार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-पोषक अन्न व व पेये वितरण- ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १२३ व २६१ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (२२३६ ०२१७) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</p>		
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
टिएसपी	ओटिएसपी			
रायगड	९८१	१३६०	संबंधित जिल्हाधिकारी	महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
नाशिक	२३४७०	--		
धुळे	६२०१	--		
नंदुरबार	२४४७१	--		
अहमदनगर	२२७४	--		
पुणे	३८६३	२०		
अमरावती	५००९	१२२६		
यवतमाळ	१९६	--		
नागपूर	२४	२४		
चंद्रपूर	४९१	१२२७		
एकूण	६६९८०	३८५७		
एकूण एकत्रित	७०८३७			